

शासकीय कर्मचारी आणि इतर कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी १९९९ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे.

महाराष्ट्र शासन,

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक : मभवा ११९९/१६/सेवा-१०,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: ७ सप्टेंबर १९९९

- पहा:- (१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा ११८६/३९४/सेवा-१०, दिनांक १८ ऑगस्ट १९८६.  
(२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा ११८८/२१/सेवा-१०, दिनांक ३ मार्च १९८८.  
(३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा ११९६/१३/सेवा-१०, दिनांक १३ मे १९९६.  
(४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक मभवा ११९८/प्र.क्र.१४/९८/सेवा-१०, दिनांक १४ डिसेंबर १९९८.  
(५) केंद्र शासनाने कार्यालयीन आदेश क्रमांक १ (२) ९९-ई (२) (बी)/४३०, दिनांक १३ एप्रिल १९९९.

### शासन निर्णय

केंद्र शासनाने सुधारित वेतनश्रेणीत वेतन घेणा-या केंद्रीय कर्मचा-यांना नवीन सूत्राप्रमाणे दिनांक १ जुलै १९९६, १ जानेवारी १९९७, १ जुलै १९९७, १ जानेवारी १९९८ व १ जुलै १९९८ पासून महागाई भत्ता मंजूर केला आहे. राज्य शासकीय कर्मचा-यांना महागाई भत्ता देण्याच्या बाबतीत केंद्र शासनाने सूत्र राज्य शासन अनुसरित असल्यामुळे नवीन सूत्रानुसार राज्य शासनानेही, शासकीय कर्मचारी व इतरांना त्याच दिनांकापासून व त्याच दराने सुधारित महागाई भत्ता देण्याची उपरोक्त शासन निर्णय क्रमांक मभवा ११९८/प्र.क्र.१४/९८/सेवा-१०, दिनांक १४ डिसेंबर १९९८ अन्वये मंजूर केल्या आहेत.

२. केंद्र शासनाने, दिनांक १ जानेवारी १९९९ पासून केंद्रीय कर्मचा-यांना महागाई भत्त्याची वाढ मंजूर केली आहे. केंद्र शासकीय कर्मचा-यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना दिनांक १ जानेवारी १९९९ पासूनही महागाई भत्त्याची वाढ मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन आता असा आदेश देत आहे की, ज्या राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना महागाई भत्ता अनुभूत आहे अशा पूर्णकालिक कर्मचा-यांना दिनांक १ जानेवारी १९९९ पासून सुधारित वेतनश्रेणीतील भूळ वेतनाच्या ३२ टक्के दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा.

३. शासन असाही आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी १९९९ पासून वरीलप्रमाणे देय होणा-या महागाई भत्त्याच्या थकबाकीची ऑगस्ट १९९९ पर्यंतची रक्कम संबंधित कर्मचा-यांना रोखीने प्रदान न करता ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात वर अनुक्रमे तीन वेधील शासन निर्णय, वित्त विभाग दिनांक ३ मार्च १९८८ च्या परिच्छेद ६ मध्ये दर्शविलेल्या पद्धतीनुसार जमा करण्यात यावी. ज्या कर्मचा-यांच्या मागे भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आले नसेल अशा कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांचे जेव्हा खाते उघडण्यात येईल त्यावेळी थकबाकीची रक्कम काढून त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. दिनांक १ सप्टेंबर १९९९ पासून महागाई भत्त्याच्या वाढीचे प्रदान रोखीने करण्यात यावे.

४. शासन असाही आदेश देत आहे की, भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणा-या रकमेवरील व्याज दिनांक १ सप्टेंबर १९९९ पासून लागू होईल.

५. शासन असाही आदेश देत आहे की, भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केलेल्या वरील महागाई भत्त्याच्या रकमेमधून दिनांक ३१ मार्च २००१ पर्यंत कोणत्याही कारणास्तव उचल किंवा अग्रिम दिले जाऊ नये. ज्या कर्मचा-यांच्या सेवा या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव समाप्त झाल्या असतील किंवा जे कर्मचारी निवृत्त झाले असतील किंवा ज्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते बंद झाले असेल अशांच्या बाबतीत या संदर्भात देय होणारी रक्कम रोखीने देण्यात यावी.

६. ज्या कर्मचा-यांना अंशदानात्मक भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे, अशांच्या बाबतीत अतिरिक्त महागाई भत्त्याची थकबाकी त्या निधीमध्ये जमा करण्यात यावी. मात्र शासनाकडून त्या बाबतीत कोणतेही अनुरूप अंशदान दिले जाणार नाही.

७. महागाई भत्त्याच्या अतिरिक्त वाढीची रक्कम सप्टेंबर पासून रोखीने प्रदान करण्यासंदर्भातील तरतूदी व कार्यपद्धती वर नमूद केलेल्या वित्त विभागाच्या दिनांक १३ मे १९९६ च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे यथास्थिती लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. लागवणकर,

शासनाचे सह सचिव

(कृ. मा. प.)

प्रति.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.  
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.  
महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.  
महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.  
राज्यपालांचे सचिव.  
मुख्य मंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव.  
उप मुख्य मंत्र्यांचे सचिव.  
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.  
मंत्रालयीन सर्व विभाग.  
सर्व विभागीय आयुक्त.  
मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.  
\*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.  
\*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.  
\*सहसंचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई.  
उच्च व तंत्र शिक्षण व सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
नगरविकास विभाग, यूडी-१०, मंत्रालय, मुंबई (२० प्रती).  
कृषि व पशु विभाग (२० प्रती).  
सहकार व वस्त्रोद्योग विभाग (२० प्रती).  
आदिवासी विकास विभाग (२० प्रती).  
सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६९, नॉर्थ ब्लॉक, नयी दिल्ली.  
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई.  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशोब, मुंबई.  
उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधि हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.  
जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशोब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.  
जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधि हिशोब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.  
जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).  
उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती).

कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती).  
संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती).  
संचालक, तांत्रिक प्रशिक्षण, द्वारा—तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती).  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी १० प्रती).  
सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी.  
आयुक्त, महानगरपालिका, नागपूर.  
प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे यांसह).  
मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका.  
कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर.  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.  
संचालक, आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).  
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती).  
संचालक, आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.  
सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी.  
अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर.  
सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१.  
सर्व आदिवासी कल्याण अधिकारी.  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.  
कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.  
कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.  
कुलसचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अकोला.  
कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.  
कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.  
कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे.  
कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर.  
कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.  
कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.  
कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती.  
कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.  
कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.  
अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे.  
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग).  
सर्व कन्याशाळा निरीक्षिका.  
सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग).  
शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.  
संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.  
सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन.  
वित्त विभागातील सर्व कार्यासूत्रे.  
निवड फाईल, वित्त विभाग—सेवा-१०.

\*पत्राद्वारे.

१९९९ चा क्रमांक

माहिती व मार्गदर्शनाकरिता प्रत रवाना

एच-६९०(१३०००+१५-९-७९)अ.